



May 12, 2022

BSE Limited

Corporate Service Department, 1st Floor, P. J. Towers, Dalal Street, Mumbai 400 001

Fax: (022) 2272 2039/2272 3121

Scrip ID: ZENSARTECH Scrip Code: 504067

The National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza, 3rd floor, Plot No. C/1, 'G' block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai 400 051

Fax: (022) 26598237/26598238

Symbol: ZENSARTECH

Series: EQ

Sub: Newspaper Publication of Financial Results

Dear Sir/Madam,

Please find enclosed herewith copies of newspaper advertisement, published in Financial Express (all editions) and Loksatta (Pune edition), regarding financial results, which were approved by the Board at its meeting held on May 10, 2022.

This information will also be hosted on the website of the Company at www.zensar.com

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,For **Zensar Technologies Limited**

Gauray Yongia Company Secretary

Encl: as above

नमुना झेड (नियम १०७ पोट-नियम ११ ड (१)

स्थावर मालमतेचा ताबा घेणेबाबतची नोटीस

ज्ञानदीप को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि. मुंबई ज्या अर्थी खाली सही केलेला वसुली अधिकारी श्री. सतिश एकनाथ शेलार (म.स.का. १९६० कलम १५६ व नियम १९६१ चे नियम १०७) दि. ३०.१०.२०२१ रोजी मागणी नोटीस ऋणको श्री.दत्तात्रय संभाजी भगत व श्री. संदिप संमाजी भगत व श्री. संभाजी बाबुराव भगत यांना देवून नोटीसमध्ये नमूद केलेली रक्कम ३५,४३,२८५/- (रुपये पस्तीस लाख त्र्येचाळीस हजार दोनशे पंच्याऐंशी फक्त) सदरची नोटीस मिळालेल्या दिनांकापासून आणि ऋणको यांनी रक्कम भरणा करणेस कसूर केली आहे. खाली सही करणाऱ्यांनी दि. १६.११.२०२१ रोजी जप्तीची नोटीस दिली असून पूढे निर्देशित केलेली मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

ऋणकोने रक्कम जमा करण्यास कसूर केल्यामुळे, ऋणकोला याप्रमाणे नोटीस देण्यात येत आहे आणि सर्व नागरिकांना खाली निर्दिष्ट केलेल्या मालमत्तेची खाली सही करणाऱ्याने त्याला/तिला मा.स.का.नियम १९६१ मधील नियम (१०७(११)(६)(१)) अन्वये दिलेल्या अधिकारानुसार गुरुवार दि. १६.११.२०२१ रोजी ताबा घेतला आहे.

विशेष करुन ऋणकोला आणि सर्व नागरिकांना याद्वारे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसंबंधी कोणतेही व्यवहार करु नये आणि व्यवहार केल्यास श्री.दत्तात्रय संभाजी भगत व श्री. संदिप संभाजी भगत व श्री.संभाजी बाब्राव भगत यांच्या बोज्याची आजमितीस रक्कम रुपये ३४,२९,३९३/- व त्यावरील व्याज याला अधीन राहावे लागेल.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

भौजे राजुरी, ता. पुरंघर जिल्हा पुणे येथील गट नं. ४६६ यासी क्षेत्र ५ हे ८० आर+ पोख ० हे ५ आर या गटामधील लिहन देणार/कर्जदार श्री. दत्तात्रय संभाजी भगत यांचे मालकी वहिवाटीचे संपूर्ण क्षेत्र 0 हे ४३.३४ आर ही मिळकत

२) मौजे राज्री, ता. प्रंधर जिल्हा पुणे येथील गट नं. ४६६ यासी क्षेत्र ५ हे ८० आर+ पोख ० हे ५ आर या गटामधील लिहुन देणार/कर्जदार श्री. संदिप संभाजी भगत यांचे मालकी वहिवाटीचे संपूर्ण क्षेत्र 0 हे ४३.३३ आर + पो ख 0 हे ०२.५० आर ही मिळकत

३) मौजे राजुरी, ता. पुरंधर जिल्हा पुणे येथील गट नं. २९१ यासी क्षेत्र ५ हे २२ आर+ पोख ० हे १० आर या गटामधील लिहन देणार/कर्जदार श्री. संभाजी बाबुराव भगत यांचे मालकी वहिवाटीचे संपूर्ण क्षेत्र o हे २० आर ही मिळकत.

ठिकाण : सासवड, पुणे

दिनांक : ११.०५.२०२२

एस. ई. शेलार विक्री व वसली अधिकारी (म.स.का. १९६० कलम १५६ व नियम १९६१ चे नियम १०७)

ज्ञानदीप को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि.

नमुना झेड

नमुना झेड (नियम १०७ पोट-नियम ११ ड (१)

स्थावर मालमतेचा ताबा घेणेबाबतची नोटीस

ज्ञानदीप को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि. मुंबई ज्या अर्थी खाली सही केलेला वसुली अधिकारी श्री. सतिश एकनाथ शेलार (म.स.का. १९६० कलम १५६ व नियम १९६१ चे नियम १०७) दि. ३०.१०.२०२१ रोजी मागणी नोटीस ऋणको श्री.सागर दत्तात्रय बहदे याना देवून नोटीसमध्ये नमूद केलेली रक्कम १२,०६,६२८/– (रुपये बारा लाख सहा हजार सहाशे अङ्घावीस फक्त, सदरची नोटीस मिळालेल्या दिनांकापासून आणि ऋणको यांनी रक्कम भरणा करणेस कसूर केली आहे. खाली सही करणाऱ्यांनी दि. २२.११.२०२१ रोजी जप्तीची नोटीस दिली असून पुढे निर्देशित केलेली मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

ऋणकोने रक्कम जमा करण्यास कसूर केल्यामुळे, ऋणकोला याप्रमाणे नोटीस देण्यात येत आहे आणि सर्व नागरिकांना खाली निर्दिष्ट केलेल्या मालमत्तेची खाली सही करणाऱ्याने त्याला/ तिला मा.स.का.नियम १९६१ मधील नियम {१०७(११)(ड)(१)} अन्वये दिलेल्या अधिकारानुसार गुरुवार दि. २२.११.२०२१ रोजी ताबा घेतला आहे.

विशेष करून ऋणकोला आणि सर्व नागरिकांना याद्वारे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसंबंधी कोणतेही व्यवहार करू नये आणि व्यवहार केल्यास श्री. सागर दत्तात्रय बडदे यांच्या बोज्याची आजमितीस रक्कम रु. १२,७९,१०९/ – व त्यावरील व्याज याला अधीन राहावे लागेल. स्थावर मालमत्तेचे वर्णन

मौजे कोडीत बु. ता. पुरंधर जिल्हा पुणे येथील गट नं. ३३६ यासी क्षेत्र ० हे ८२ आर या गटातील लिह्न देणार/कर्जदार श्री. सागर दत्तात्रय बडदे यांचे मालकी

एस. ई. शेलार

वहिवाटीचे संपूर्ण क्षेत्र 0 हे ४१ आर ही मिळकत.

ठिकाण : सासवड, पूर्ण दिनांक : ०९.०५.२०२२

An **RPG** Company

विक्री व वसूली अधिकारी (म.स.का. १९६० कलम १५६ व नियम १९६१ चे नियम १०७)

zensar

झेन्सार टेक्नॉलॉजीज् लिमिटेड

सी.आय.एन.: एल७२२००पीएन१९६३पीएलसी०१२६२१

नोंदणीकृत कार्यालयः झेन्सार नॉलेज पार्क, प्लॉट # ४, एमआयडीसी, खराडी, नगर रोड जवळ, पुणे ४११०१४, महाराष्ट्र, भारत दुरध्वनी क्र.: +९१ २० ६६०५ ७५०० फॅक्स क्र.: +९१ २० ६६०५ ७८८८ ई-मेल: investor@zensar.com संकेतस्थळ: www.zensar.com

झेन्सारने आर्थिक वर्ष २२ च्या चौथ्या तिमाहीत वर्ष दर वर्ष ३१.६% तिमाही वाढ नोंदविली आहे

	भारतीय दशलक्ष रूपये								
		1.	समाप्त तिमाही			संपलेले वर्ष			
	तपशील	३१ मार्च २०२२	३१ डिसेंबर २०२१	३१ मार्च २०२१	३१ मार्च २०२२	३१ मार्च २०२१			
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित			
9	एकूण उत्पन्न	92,259	११,२६६	८,८२९	83,८94	36,086			
2	अपवादात्मक बाबी आणि करपूर्व नफा	9,09६	9,253	9,229	4,089	8,८२०			
3	अपवादात्मक बाब (टीप नं. ७ पहा)	_	1100000000	(६)	-	(889)			
3	करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)	9,098	9,253	9,294	4,089	8,329			
1	करोत्तर निव्यळ नफा/तोटा (नॉन कंट्रोलिंग इंटरेस्ट शेअरच्या आधी)	9,300	९२४	९०६	8,290	3,000			
	एकूण सर्वकष उत्पन्न (नॉन कंट्रोलिंग इंटरेस्ट शेअरच्याआधी)	9,323	९२१	9,040	8,202	3,038			
9	समभाग भांडवल	४५२	४५२	849	843	849			
	अन्य भांडवल (फेरमूल्यांकन राखीव निधी वगळून)	5-2000	0.93303	18.75.070	२६,४१७	22,902			
	प्रती समभाग उत्पन्न (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. २) (वार्षिकीकृत नाही) अपवादात्मक बाबीपूर्वी				22/22/2009/03				
	अ) बेसिक	4.64	8,02	3.98	96.83	99.89			
	ब) डायल्युटेड अपवादात्मक बाबीनंतर	4.60	8.09	3.99	9८.२७	94.38			
	अ) बेसिक	4.04	४.०२	3.92	96.83	93.39			
	ब) डायल्युटेड	4.00	8.09	3.66	96.20	93.90			

 वर नमूद करण्यात आलेल्या आर्थिक निकालांचा लेखा समितीने आढावा घेऊन संचालक मंडळाच्या १० मे, २०२२ रोजी झालेल्या बैठकीत त्याची शिफारस केली आहे. मलभत आर्थिक माहिती

Post W	समाप्त तिमाही			संपलेले वर्ष	
तपशील	३१ मार्च २०२२ ३ अलेखापरिक्षित ३		३१ मार्च २०२१ अलेखापरिक्षित	३१ मार्च २०२२ लेखापरिक्षित	३१ मार्च २०२१ लेखापरिक्षित
2002-0-3 PRODUCE					
कार्यचालनापासून उत्पन्न	8,849	8,992	3,809	१६,२८९	93,892
करपूर्व नफा	9,880	९४०	906	8,303	3,032
कालावधीसाठी निव्वळ नफा	१,०५६	७०६	690	3,206	२,८९६

3. एम३बीआय इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एम३बीआय इंडिया) आणि एम३बीआय एलएलसी हे हाय क्वालिटी डाटा इंजिनियरिंग, ॲनॅलिटिक्स आणि एआय/एमएल आणि ॲडव्हान्स इंजिनियरिंग सेवा देत असल्यामुळे झेन्सारच्या सध्याच्या डाटा इंजिनियरिंग आणि डिजिटल इंजिनियरिंग क्षमतांमध्ये वाढ होईल.

८ जुलै २०२१ रोजी, कंपनीने एम३बीआय इंडिया यांचे १००% समभाग १७८ दशलक्ष भारतीय रुपये एवढ्या दर्शनी मूल्यास खरेदी केले.

१४ जुलै २०२१ रोजी, झेन्सार टेक्नॉलॉजीज् आयएनसी (कंपनीच्या संपूर्ण मालकीची उपकंपनी) ने एम३बीआय एलएलसी यांचे १००% मताधिकार दर्शनी किंमत २१.६० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स एवढ्या रकमेस खरेदी केले जी रक्कम अंदाजे निव्वळ मालमत्ता १,६४५ दशलक्ष भारतीय रुपयांशी समायोजित असून (२२.१३ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स), पूढे कामगिरीवर आधारित नंतर देण्याची रक्कम भारतीय रुपये ५२० दशलक्ष (७ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) एवढी रक्कम पुढील ३६ महिन्यांमध्ये देण्याच्या अटीवर आहे.

अदृश्य मालमत्तेसह मालमत्तेच्या कायदेशीर किंमतीपेक्षा खरेदी किंमतीपेक्षा जी अधिक रक्कम प्रदान करण्यात आली ती पत म्हणून ठरवण्यात आली. ती खेळत्या भांडवलाच्या बाबतीत संबंधित हिशोब पूर्ण करण्याच्या तारखेपासून १२० दिवसांच्या आत अंतिम हिशोब करावयाचा होता, ती मुदत परस्पर संमतीने वाढवण्यात आली. खरेदी किंमतीच्या तरतूदीचे त्यानुसार समायोजन करण्यात आले आहे, पक्षांमध्ये सामंजस्याबाबत पुढील प्रक्रिया अटीनुसार सुरु आहे, त्यात काही बदल असल्यास तो पूर्ण झाल्यानंतर हिशोबात

३९ मार्च २०२२ रोजी संपलेली तिमाही आणि वर्ष यामध्ये एम३बीआय इंडिया आणि एम३बीआय एलएलसी यांचा समावेश आहे आणि ते आधीच्या वर्षाच्या निकालांशी

 कंपनीचे आधीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा कार्यकाळ ११ जानेवारी, २०२१ रोजी समाप्त झाला. परंतु त्यांची झेन्सार टेक्नॉलॉजीज् आयएनसी, मधील सेवा जबाबदारीचे हस्तांतरण सुरळीत व्हावे यासाठी १२ फेब्रुवारी, २०२१ पर्यंत वाढविण्यात आली. कंपनीने, आवश्यक त्या मान्यता (भागधारकांच्या मान्यतेसह) प्राप्त केल्यानंतर कंपनीचे आधीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीत २.४० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स एवढी अतिरिक्त रक्कम एकदाच प्रदान करुन ती हिशोबपुस्तकात नोंदवली आहे.

 संचालक मंडळाने त्यांच्या २४ जानेवारी २०२२ रोजी घेतलेल्या बैठकीत प्रती समभाग भारतीय रूपये १.५० एवढा हंगामी लाभांश जाहीर केला आहे. त्या व्यतिरिक्त संचालक मंडळाने त्यांच्या १० मे २०२२ रोजी घेतलेल्या बैठकीत प्रती समभाग भारतीय रुपये ३.५० एवढा अंतिम लाभांश, भागधारकांच्या मान्यतेचा अधीन जाहीर

६. समूहाने ३१ मार्च २०२२ रोजी संपलेली तिमाही आणि मार्च २०२२ आणि २०२१ रोजी संपलेले वर्ष या कालावधीतील वापरावयाची कंपनीच्या आढाव्यानुसार समायोजित एकत्रित रक्कम अनुक्रमे १६३ दशलक्ष भारतीय रुपये (२.१३ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) १९५ दशलक्ष भारतीय रुपये (२.५६ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) आणि ४१ दशलक्ष भारतीय रुपये (०.५५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) ही रक्कम देय नसल्यामुळे मागे घेण्यात आली आहे.

 ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीत झेन्सार समूहाने आपला थर्ड पार्टी मेंटेनन्स ('टीपीएम') हा विभाग जो आपली उपकंपनी, पीएसआय होल्डिंग ग्रुप आयएनसी आणि झेन्सार टेक्नॉलॉजीज् आयएम आयएनसी, झेन्सार टेक्नॉलॉजीज् आयएम बी.व्ही. (ज्याचा एकत्रित उल्लेख 'पीएसआय गूप' किंवा 'डिस्पोजल ग्रूप' असा करण्यात येतो) हा 'हेल्ड फॉर सेल' असा नकी केला आणि त्या संदर्भात वापरावयाच्या रक्कमेचे समायोजन आणि व्यवहाराचा खर्च वजा करून उर्वरित रक्कम जी या विक्रीशी संबंधित आहे ती १,१०५ दशलक्ष भारतीय रूपये आणि करा ची मागे घेण्यात आलेली रक्कम २९८ दशलक्ष भारतीय रूपये या विक्रीच्या संदर्भात अतिरिक्त विषय म्हणून दर्शविण्यात आली आहे.

१९ ऑक्टोबर, २०२० रोजी कंपनीने पीएसआय समूहाची विक्री १० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स अग्रिम एवढ्या रक्कमेस (खेळत्या 'मांडवलाच्या समायोजनांच्या अधीन) आणि ५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सएवढी रक्कम कामगिरीच्या आधारावर नंतर मिळण्याच्या अटीवर करण्यासाठी करार केला. करार पूर्ण करण्याच्या अटी २ डिसेंबर २०२० रोजी पूर्ण झाल्यानंतर, आलेल्या फरकाची रक्कम परकीय चलन व्यवहाराअंतर्गत नफा आणि तोटा पत्रकात ३७४ दशलक्ष भारतीय रूपये अशी एक्सेप्शनल आयटम म्हणून दर्शविण्यात आली आहे. हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर ७५ दिवसांनी जमाखर्चात दाखविण्याची रक्कम ३१ मार्च २०२१ रोजी समाप्त झालेल्या चालू तिमाहीत दर्शविण्यात आली आहे. आता अंतिम रक्कमेच्या संदर्भातील खरेदीदार आणि विक्रेता यांच्यातील प्रक्रिया एसपीए अटींनुसार सुरू असून त्यानंतर काही बदल असेल तर तो ही प्रक्रिया संपल्यानंतर हिशेबात

८ अ) ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेली तिमाही आणि वर्ष यामध्ये झेन्सार (दक्षिण आफ्रिका) प्रोप्रायटरी लिमिटेड (झेडएसएपीटीवाय) यांनी क्लस्टन १६ प्रोप्रायटरी लिमिटेड (क्लस्टन) (त्यांच्या सहयोगी पार्टीज्सह) यांनी धारण केलेले संपूर्ण म्हणजे २५०,००१ समभाग त्या संदर्भातील करारांची पूर्तता करून मागे घेतले; सदर समभाग मागे घेण्यासाठी प्रदान करण्यात आलेली रक्कम आणि मागे घेण्याच्या तारखेपर्यंतची नॉन-कंट्रोलिंग व्याजाची रक्कम रू. १४४ दशलक्ष ही एकत्रित आर्थिक निकालांमध्ये राखीय म्हणून समायोजित करण्यात आली आहे.

ब) झेन्सार (आफ्रिका) होल्डिंग्ज प्रोप्रायटरी लिमिटेड (झेडएएचएल) झेडएसएपीटीवाय आणि क्लस्टन यांच्यातील करार समाप्त झाला आहे. सदर भागधारकांच्या कराराचा एक भाग म्हणून झेडएएचएल यांनी सदर समभाग सदर व्यवहार पूर्ण करण्याच्या दिवशी वाजवी मूल्यासह परत घेण्याचा कॉल / पुट ऑप्शन ठेवला होता. ३१ मार्च २०२२ रोजी समाप्त झालेल्या तिमाहीत, सदर शेअर सबस्क्रीप्शन आणि शेअरहोल्डर्से ॲग्रीमेंट समाप्त झाले आणि कॉल / पुट ऑप्शन वापरण्यायोग्य राहिला नाही. त्यामुळे समूहाने कॉल / पुट ऑप्शन घेण्याच्या कालावधीतील नफा आणि तोटा पत्रकानुसार देण्याची रक्कम भारतीय रूपये २३९ दशलक्ष मागे घेतली. ती रक्कम ३९ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्ष यामध्ये अन्य उत्पन्न यामध्ये दर्शविण्यात आली आहे

९. झेन्सार समूहाने ॲक्विला टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन (ॲक्विला) मध्ये गुंतवणुक केलेली होती आणि आयएनडी ११० अनुसार निश्चित करण्यात आलेल्या व्याख्येनुसार ॲक्विला ही समूहाची उपकंपनी मानली जात नाही त्यामुळे समूहाने त्या संदर्भात विचार केलेला नाही. ऑक्विलामध्ये समूहाच्या आर्थिक गुंतवणूकीसाठी, कंपनी आपल्या अन्य सर्वकष उत्पन्नातून आर्थिक तरतुदीची व्यवस्था करते

२५ फेब्रुवारी २०२१ रोजी कंपनीने ॲक्विलामधील आपल्या भांडवलाची विक्री करण्याचा करार १.३१ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स एवढ्या रक्कमेसाठी (खेळत्या भांडवलाचे समायोजन आणि ग्राहक करारांचे हस्तांतर या अधीन) आणि ०.६० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स एवढी रक्कम कामगिरीवर आधारित नंतर देण्याच्या अटीवर केला. करार पूर्ण होण्याच्या अटींची पूर्तता २६ फेब्रुवारी २०२१ रोजी झाली, व्यवहाराची ठरलेली एकंदर किंमत वजा भांडवलाच्या विक्रीप्रक्रियेचा खर्च जो ०.३८ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स एवढा आहे तो अन्य सर्वकष उत्पन्न याखाली दर्शविण्यात आला आहे. पुढे, या व्यवहारासाठी करावयाची जमवाजमव पुस्तके बंद करण्याच्या तारखेनंतर पुढील २४ महिन्यांच्या आत करुन गरज असल्यास हिशोब पुस्तकात दाखविण्यात येईल.

 झेन्सार (दक्षिण आफ्रिका) प्रोप्रायटरी लिमिटेड (झेडएसएपीटीवाय) यांनी रिव्हरबेंड ट्रेड ऑण्ड इन्व्हेस्ट ५८ प्रोप्रायटरी लिमिटेड (रिव्हरबेंड) यांना २५०,००१ समभाग झेडएसएपीटीवाय, रिव्हरबेंड, क्लाऊडबेरी फंड मॅनेजर प्रोप्रायटरी लिमिटेड (क्लाऊडबेरी), कापेला फंड २ आणि झेन्सार (आफ्रिका) होल्डिंग्ज प्रोप्रायटरी लिमिटेड (झेडएएचएल) यांच्या दरम्यान सबस्क्रीप्शन ॲण्ड शेअर होल्डर्स ॲग्रीमेंट करून हस्तांतरित केले. वर नमूद करण्यात आलेल्या शेअरहोल्डर्स ॲग्रीमेंटचा एक भाग म्हणून झेडएसएपीटीवाय आणि रिव्हरबेंड यांच्यात कॉल/पुट ऑप्शन करण्यात आले (ज्याची अंमलबजावणी सदरच्या शेअरहोल्डर्स ॲग्रीमेंटच्या तारखेनंतर ७ वर्षांनी होईल.) ज्याद्वारे अनुक्रमे झेडएसएपीटीवाय यांना बायबॅकचा अधिकार मिळेल आणि रिव्हरबेंड यांना वर नमूद करण्यात आलेला समभाग अंमलबजावणी करण्याच्या तारखेस कॉल / पुट ऑप्शनचा अधिकार प्राप्त होईल. फेअर व्हॅल्यू लॉस जो ११० दशलक्ष भारतीय रूपये या कॉल / पुट ऑप्शन यामुळे ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेली तिमाही आणि वर्ष यामध्ये असेल त्याचा समावेश एकत्रित आर्थिक

निकालांमध्ये अन्य उत्पन्न यात नोंदविण्यात आला आहे 99. ३९ मार्च, २०२२ आणि ३९ मार्च, २०२९ रोजी संपलेल्या तिमाही यामधील आकडे हे संपूर्ण आर्थिक वर्षाचे लेखापरिक्षित आकडे यांच्या संदर्भातील तिसऱ्या तिमाहीपर्यंतचे आकडे

यांच्याशी समतोल आहेत.

 वर नमूद केलेला तपशील हा सेबीच्या (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेल्या सविस्तर तिमाही आर्थिक निकालाचा गोषवारा आहे. मूलभूत आणि एकत्रित तिमाही निकालांचा संपूर्ण मसुदा स्टॉक एक्सचेंजच्या (www.nseindia.com आणि www.bseindia.com) आणि कंपनीच्या संकेतस्थळावर (www.zensar.com) उपलब्ध आहे.

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेले निकाल डाऊनलोड करण्यासाठी हा क्यूआर कोड स्कॅन करा.

दिनांक : १० मे, २०२२

संचालक मंडळाच्या वतीने

दिनांकः 12/05/2022

अजयसिंह भुटोरिया सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०९०१३८६२

आयकेएफ होम फायनान्स लिमिटेड पहिला मजला, #6-3-902/ए, प्लॉट क्र. 1, यशोदा हॉस्पिटलजबळ, राज Home Finance भवन रोड, सोमाजीगुडा, हैदराबाद- 500082. फो: 040-23412083

ताबा सूचना

(सिक्युरिटी इंटरेस्ट एनफोर्समेंट रुल्स, 2002 मधील नियम 8(1) सह वाचण्यात येणाऱ्या परिशिष्ट IV नुसार) कर्ज खाते क्र.: LNPUN00617-180000329 / LNPUN00718-190000403

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार आयकेएफ होम फायनान्स लिमिटेड चे प्राधिकत अधिकारी असून त्यांनी सिक्युरीटायझेशन औड स्किन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शीअल ॲसेट्स औड एनफोसंमेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अंतर्गत आणि सिक्युस्टि इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 मधील नियम 9 व 3 सह वाचण्यात येणाऱ्या अनुच्छेद 13(12) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत दि. 19/02/2022 रोजी एक मागणी सूचना पाठवली जीत कर्जदार म्हणून श्री राजेंद्र अशोक पाटील, वडिलांचे नाव श्री अशोक हिंदुराव पाटील आणि सह-कर्जदार म्हणून 1) श्री विजेंद्र अशोक पाटील, विडलांचे नाव श्री अशोक हिंदुगव पाटील, 2) श्री अशोक हिंदुराव पाटील, वडिलांचे नाव हिंदुराव लक्ष्मण पाटील, 3) सुरेखा अशोक पाटील यांना सदर सूचनेत नमूद रक्कम रु. 20,90,914/- + रु. 19,92,200/- = रु. 40,83,114/- (रुपये चाळीस लक्ष त्र्याऐंशी हजार एकशे चौदा फक्त) चा भरण्याच्या दिनांकापर्यंतचे सर्व खर्च, शुल्के व अधिभारांसह सदर सूचना प्राप्त होण्याच्या दिनांकापासून 60 दिवसांचे आत भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

कर्जदार सदर रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरूयाने वाह्यरे कर्जदार व सर्व लोकांना सूचित करण्यात येते की निम्नस्वाक्षरीकारांनी सदर नियमांमधील नियम 9 सह वाचण्यात येणाऱ्या सदर अधिनियमातील अनुच्छेद 13(4 अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा दि. 09.05.2022 रोजी ताबा घेतलेला आहे.

सदर अनामत मत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेच्या संदर्भात कर्जदाराचे लक्ष सदर अधिनियमातील अनच्छेद 13 मधील उप-विभाग (8) कडे वेधण्यात येते.

कर्जदार व सर्व लोकांना वाद्वारे सावधगिरीची सूचना देण्यात येते की त्यांनी सदर मालमत्तेच्या संदर्भात कोणतार्ह व्यवहार करू नये आणि असा कोणताही व्यवहार केल्यास तो आयकेएफ होम फायनान्स लिमिटेड यांच्या फ. 20,90,914/- + फ. 19,92,200/- = फ. 40,83,114/- (रुपये चाळीस लक्ष ज्याऐंशी हजार एकशे चौदा फक्त) अधिक त्यावरील व्याज, दंडात्मक व्याज, शुल्के, अधिभार इ. च्या भाराधीन असेल.

वर्णन -1: सर्वे क्र. 5, हिस्सा क्र. 9, एकुण क्षेत्रफळ सुमारे 00 हे 14 आर, मूल्यांकन रु. 00-19 पैसे, जमिनीचे एकुण क्षेत्रफळ सुमारे 00 हे 4.66 आर म्हणजे 466 चौ.मी., धायरी गाव, जिल्हा परिषद, पुणे, तालुका पंचायत समिती हवेली आणि ग्रामपंचायत धायरी आणि उप-निबंधक हवेली पुणे वांचे अधिकार-क्षेत्रात. चतुःसीमाः **पूर्वेस** श्री पावनेकर वांची मालमत्ता व रस्ता, दक्षिणेस - त्वाच स.क. मधील उर्वरित मालमत्ता, पश्चिमेस -रुतुनगरी ची मालमता, उत्तरेस - 10 फटी रस्ता.

वर्णन-II- सदर प्लॉटचे वर्णन: 1) सुमारे 420 चौ.फू. चा मोकळा प्लॉट आणि 260 चौ.फू. चे बांधकाम (बिल्ट-अप), **श्रीराम हाऊसिंग सोसायटी**, ग्रामपंचायत मिळकत क्र. 4/252.

 सुमारे 420 चौ.फू. चा मोकळा प्लॉट आणि 260 चौ.फू. चे बांधकाम (बिल्ट-अप), श्रीसम हाऊसिंग सोसावटी, ग्रामपंचायत मिळकत क्र. 4/253.

वर वर्णन I मध्ये नमूद जमिनीचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 840 चौ.फू. आणि तीवरील एकूण सुमारे 520 चौ.फू. चे बांधकाम.

दिनांक: 09.05.2022, स्थानः पुणे

स्वा/- प्राधिकृत अधिकारी आयकेएफ होम फायनान्स लिमिटेड



कॅन फीन होम्स लि. १०१ उमा अपार्टमेंट, सीटीएस नं. २०२७, आयसीआयसीआय बॅकेच्या वर,

एस.पी. कॉलेज जवळ, ग्राहक पेठच्या समोर, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे - ४११०३० फोनः ०२०-२४३२१०३० मो.: ७६२५०७९१२३ सीआयएन -L85110KA1987PLC008699 ई-मेल : pune@canfinhomes.com परिशिष्ट - ४-ए

(नियम ८ (१) अन्वये)

स्थावर मिळकतींची विक्री करण्याकरिता विक्री नोटीस

सेक्युरिटायझेशन ॲंन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲंन्ड एन्फोर्समेंट ऑफ सेक्युरिटी इन्टरेस्ट ॲक्ट २००२ मधील नियम ८(६) अन्वये, सेक्युरिटी इन्टरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ अन्वये स्थावर मिळकतींची विक्री करण्याकरिता विक्री नोटीस. तमाम लोकांस व विशेषत: कर्जदार व हमीदार यांना या नोटीसीदारे कळविण्यात येते की खाली नमूद स्थावर मिळकत जी सिक्युअर्ड क्रेडिटर यांचेकडे गहाण / चार्ज मध्ये आहे त्याचा प्रत्यक्ष ताबा अधिकृत अधिकारी, कॅन फिन होम्स लि., पुणे शाखा यांनी घेतला आहे, त्याची विक्री जसे आहे तसे, जेथे आहे तेथे व जसे आहे त्या स्थितीत दि. १६.०६.२०२२ रोजी कॅन फिन होम्स लि. यांना देय असलेली दि. १४.१०.२०१९ रोजीची थकबाकी रक्कम रु. २६,००,२७३/- (रुपये सव्हीस लाख दोनशे त्र्याहत्तर फक्त) अधिक पुढील व्याज व इतर खर्च हे सौ. सुनीता अनंत निवळके, श्री. अंकुश आर साळवी व श्री. राज आर. साळवी यांचेकडून वसूल करण्याकरिता करण्यात येणार आहे. राखीव किंमत ही रु. २२,५०,००० / - (रुपये बावीस लाख पन्नास हजार फक्त) आणि अनामत रक्कम रु. २,२५,०००/ - (रुपये दोन लाख पंचवीस हजार फक्त) असेल. स्थावर मालमत्तेचे वर्णन :

फ्लॅट नं. ३०१, तीसरा मजला, यांसी क्षेत्र ६८३ चौ. फुट, बिल्डिंग नावे **विश्व सृष्टी** जी सर्व्हें नं. १७६/१/२, पापळनगर, भेकराई नगर, गाव फुरसंगी, तालुका हवेली, जिल्हा पुणे -

४१२३०८ येथे आहे. विक्रीच्या विस्तृत अटी व शर्ती, कॅन फिन होम्स लि. यांची वेबसाईट (www.canfinhomes.com) वर उपलब्ध आहेत.

कृपया खाली नमुद लिंक चा संदर्भ ध्यावा. https://www.canfinhomes.com/SearchAuction.aspx

दिनांक : ११.०५.२०२२

अधिकृत अधिकारी कॅन फिन होम्स लि.

होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड CIN: U65990MH2010PTC240703

वेबसाईटः homefirstindia.com फोन क्र.: 180030008425. ई-मेल आयडीः loanfirst@homefirstindia.com

अनु. 13(2) अंतर्गत मागणी सूचना आपण, म्हणजे खाली नमूद कर्जदारांनी खाली वर्णन केलेल्या मालमत्ता तारण ठेवून कर्ज घेतले होते आणि आपण, म्हणजे खाली नमूद व्यक्ती सदर कर्ज करारासाठी कर्जदार/सह-कर्जदार होता. आपण परतफेडीत कसूर केल्याने सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ

फायनॅन्शिअल ॲसेट्स ॲंड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 (थोडक्यात रअफअएरक अधिनियम) मधील तरतुर्दीतर्गत आपले कर्ज खाते दि. 06-05-22 रोजी अनुत्पादक मत्ता म्हणून वर्ग करण्यात आले आहे. आम्ही, म्हणजे 'होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड' यांनी SARFAESI अधिनियमातील अनुच्छेद 13(13) सह वाचण्यात येणाऱ्या अनु. 13(2) अंतर्गत आपण दिलेल्या पत्त्यावर मागणी सूचना जारी केली. सदर सूचना दि. 08-05-2022 रोजी जारी करण्यात आल्या आणि सदर सूचनांमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की आपण हमी दिलेल्या विविध कर्जांच्या परतफेडीत आपण कसूर केलेली आहे. त्यामुळे, SARFAESI अधिनियमातील अनुच्छेद 13(2) मधील तरतूद आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 मधील नियम 3(1) मधील तरतदींतर्गत आपणासाठी ही सचना प्रकाशित करण्यात येत आहे:

अ. क्र.		जीवर कारवाई करावयाची त्या अनामतीचा तपशील	मागणी सूचनेच रोजीची थकबा रक्कम अधिक पु व्याज व इतर र
01.	अनिल शिंदे, गीता अनिल शिंदे	सदिनका क्र. सी-302, तिसरा मजला, गट क्र. 165, आपलं घर सणसवाडी, तालुका शिरूर, सणसवाडी गाव, पुणे 412216	9,99,524/-
02.	निलेश अडसुळे, रेखा निलेश अडसुळे	सदिनका क्र. 106, टॉवर-ई, गट क्र. 165 (फेज-।), 181 व 183 (फेज-।।), गट क्र. 175, 176 (फेज-।।।), आपलं घर सणसवाडी, दिन्ग्रजवाडी, कल्याणी फोर्जच्या मागे, सणसवाडी, पुणे-412 208, पुणे	9,94,324/
03.	बाळू बबनराव शिंदे, सुरेखा बाळू शिंदे	सदिनका क्र. 206, बिल्डींग बी2, आपलं घर रांजणगाव, गट क्र. 986, गणपती मंदिराजवळ, पुणे-412209	7,52,742/
04.	शिवप्रकाश दुबे, रमेशचंद्र दुबे	सदिनका क्र. 106, बिल्डींग-।।/ई, आपलं घर सणसवाडी, गट क्र. 165 (फेज-।), 181 व 183 (फेज-।।), गट क्र. 175, 176 (फेज-।।।), आपलं घर सणसवाडी, दिन्ग्रजवाडी, कल्याणी फोर्जच्या मागे, सणसवाडी, पुणे-412 208, पुणे	9,75,716/
	राजेश नाथ टागोर, मधुरिमा टागोर	सदिनका क्र. 408, ब्लॉक-ए, बिल्डींग क्र. क्क्र आपलं घर सणसवाडी, गट 165 (फेज-।), 181 व 183 (फेज-।।), गट क्र. 175, 176 (फेज- ।।।), आपलं घर सणसवाडी, दिन्ग्रजवाडी, कल्याणी फोर्जच्या मागे, सणसवाडी, पुणे-412 208, पुणे	17,56,809
06.	मनोज वडनेरे, प्रिया मनोज वडनेरे	सदिनका क्र. 404, ब्लॉक/ बिल्डींग सी-7, फेज 1, ऑरा सिटी, गट क्र. 1301/2, 1301/3+4, शिक्रापूर, पुणे-नगर रोड, पुणे-412208	20,04,256
07.	राजू माधवराव जोगदंड, मारुती जोगदंड	सदिनका क्र. 204, बिर्ल्डींग/ब्लॉक बी-6, ऑरा सिटी फेज 2,गट क्र. 1301/2, 1301/3+4, शिक्रापूर, पुणे-नगर रोड, पुणे-412208	20,48,145
08.	आदिनाथ रामदास सुरवसे, चंपा सोनावणे	सदिनका क्र. 201, बिल्डींग बी4, गट क्र. 355-पी, आनंदग्राम वाखरी फेज-1, सोलापूर रोड, सह्याद्री सिमेंट फॅक्टरीजवळ, पुणे हायवे, वाखरी, पुणे-412203	9,43,915/
	गजानन बाबू मालुसरे, गायत्री मालुसरे	सदिनका 75, बिल्डींग-बी, नरभाऊ लिमये अपार्टमेंट, सर्वे क्र. 13.3 हिस्सा क्र. 3, धायरी, हवेली, पुणे-411051	8,67,393/
10.	पूनम विजय पाटील, विजय भागवत पाटील	सदिनका 102, साई मन्नत, साई नगर, वाघजाई सोसायटी, एसबीआयजवळ, गहुंजे, पुणे, महाराष्ट्र-412101	11,72,093
11.	विनोद रोहिदास अलाणे, रोहिदास नारायण अलाणे	सदिनका क्र. 204, बी-विंग, साई बालाजी रेसिडेन्सी, सर्वे क्र. 647, वाघोली, पुणे, महाराष्ट्र-412207	11,22,843
12.	संभाजी दिगंबर गवळी, माया काचारे	सदिनका 306, ए विंग, पृथ्वी एकदंत होम्स, गट क्र. 7, केसनंद, हवेली, पुणे, महाराष्ट्र-412207	16,33,111
	बालाजी कमलाकर काळे, ज्योती विनायकराव	सदिनका क्र. 402, साई कॉर्नर, स.क्र. 127, हिस्सा क्र. 1, मांजरी बु., ता. हवेली, जि. पुणे, महाराष्ट्र-412307	22,29,243
14.	मोती मारुती सूर्यवंशी, संतोष मोती सूर्यवंशी, मनीषा संतोष सूर्यवंशी	सदिनका क्र. 502, बिल्डींग ए, गुरुकृपा हाईट्स, स.क्र. 126/1, मांजरी बुद्धुक, पुणे, महाराष्ट्र-412307	18,04,524
15.	सुरेखा वसंत बुरटे, प्रसाद अरविंद तारकुंडे	सदिनका 504, विघ्नहर्ता पार्क, स.क्र. 8, हिस्सा क्र. 9/3, अभिनव कॉलेजच्या मागे, मौजे नऱ्हे, पुणे, महाराष्ट्र-411041	8,91,433/
16.	राजकुमार असर्फी पासवान, रेखा राजकुमार पासवान	सदिनका क्र. 305, बिल्डींग-बी, पाम ग्रूव, स.क्र. 8, कोंढवे गेटजवळ, कोंढवे-धावडे, पुणे, महाराष्ट्र-411023	27,66,579
17.	सुयश जेस्ते, पूजा जेस्ते, सविता जेस्ते	सदिनका 201, प्राईड लेक, सर्वे क्र. 61, हिस्सा क्र. 1/2बी/3/4/5, आंबेगाव खुर्द, लिपाने वस्ती, पुणे, महाराष्ट्र-411046	15,28,872
18.	हस्तीराम सोनाराम सुतार, हप्पू देवी	सदिनका 102, महालक्ष्मी हाईट्स, स.क्र.75/09/15,रायकर इंडस्ट्रीज समोर, आदित्य हाईट्समागे, जाधवनगर, रायकरमळा, धायरी, पुणे, महाराष्ट्र-411041	10,76,254
	अभिजित अनिल वाघमारे, मंगल अनिल वाघमारे	सदिनका क्र. 206, अंबाई विला, स.क्र. 42/12, अंबामाता मंदिर रोड, ज्ञानेश्वर मंदिरामागे, धायरी, पुणे, महाराष्ट्र-411041	13,88,745
20.	रणजीत किसन जगदाळे, संजीवनी किसन जगदाळे	सदिनका क्र. 101, ओंकार निसर्ग, हिस्सा क्र. 8, स.क्र. 1/3, अभिनव कॉलेज रोड, नऱ्हे, पुणे, महाराष्ट्र-411041	13,79,052
21.	भिकू ज्ञानू गायकवाड, अतिश भिकू गायकवाड, प्रथमेश भिकू गायकवाड, सुनिता भिकू गायकवाड	सदिनका क्र. 303, स्वरा हाईट्स, 40 फुटी रोड, एसएनबीपी स्कूल गल्लीजवळ, मांजरी बु., पुणे, मांजरी, महाराष्ट्र-412307	14,73,485
22.	रवींद्र बी बागल, संगीता बागल, अक्षय रवींद्र बागल	रो हाऊस क्र. 22, रौनक विलाज फेज-1, वाघोली ग्रीन प्रोजेक्टजवळ, जगताप वस्ती, पुणे-नगर रोडच्या पलिकडे, वाघोली, पुणे, महाराष्ट्र-411014	21,39,238
23.	अंकुश तात्याबा नानगडे, सुरेश तात्याबा नानगडे, रुपाली अंकुश नानगडे	सदिनका क्र. 102, मेघसृष्टी, स.क्र. 23, हिस्सा क्र. 1, शंकर महाराज मठाजवळ, मौजे नरहे, पुणे, महाराष्ट्र-411041	12,05,695
24.	दीपक काशिनाथ पवार, सागर दीपक पवार, कांचन दीपक पवार	सदिनका 306, आरंभ रेसिडेन्सी, स.क्र. 36, हिस्सा क्र. 3एफ/8, शिव शंभो नगर, कात्रज, पुणे, महाराष्ट्र-411046	5,35,659/

वाद्वार आपणास सदर सूचनच्या दिनाकापासून 60 दिवसाच आतं वर नमूद रकमचा व्याज व शुल्कासह हाम फस्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड यांचेकडे भरणा करण्याचे आवाहन करण्यात येते, अन्यथा होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड द्वारे सदर अधिनियमातील तरतुर्दीतर्गत सर्व किंवा कोणत्याही एका अनामत मत्तेविरुद्ध आवश्यक ती कारवाई करण्यात येईल ज्यात कर्जदार, गहाणदार आणि जामीनदारांच्या अनामत मत्तांचा ताबा घेण्याचाही समावेश असेल. सदर अधिनियमांतर्गत होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड यांना उपलब्ध असलेल्या अधिकारांमध्ये पुढील बाबींचा समावेश आहे (1) कर्जदार/जामीनदारांच्या अनामत मत्तेचा ताबा घेणे ज्यात लीझच्या योगे हस्तांतरण, अनामत मत्ता सोडवून घेण्यासाठी विक्रीचे अभिहस्तांकन करण्याचा अधिकार (२) अनामत मत्तेचे व्यावासाथापन आपल्या ताब्यात घेणे ज्यात लीझ, अभिहस्तांकन किंवा विक्रीच्या योगे हस्तांतरण करण्याचा अधिकाराचा आणि अनामत मत्तेची वसुली करण्याचा समावेश आहे आणि होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड यांचेद्वारे करण्यात येणारे हस्तांतरण हस्तांतरित करण्यात आलेल्या अनामत मत्तेच्या संदर्भातील सर्व अधिकार कंपनीस असतील जणू काही हे हस्तांतरण आपणच केलेले आहे.

सदर अधिनियमातील अनुच्छेद 13(13) मधील तरतुर्दीनुसार आपणांस होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड कडे तारण असलेल्या वर नमूद अनामत मतेचे होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड यांच्या लेखी पूर्व-परवानगीशिवाय विक्री, लीझ किंवा इतर कोणत्याही तरहेने (आपल्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त) हस्तांतरण करण्यास प्रतिबंध करण्यात येतो. - प्राधिकृत अधिकारी, स्थानः पुणे

होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड


epaper.loksatta.com

THURSDAY, MAY 12, 2022



Re-invitesd

DELHI JAL BOARD: GOVT OF NCT OF DELHI OFFICE OF THE ADD. CHIFE ENGINEER (M)-2 2142 JANTA FLATS G.T.B. ENCLAVE DELHI-110093



8	PRESS NIT NO 12 (2022-23)								
S. No	Name of Work	Amount put to Tender	Date of release of tender in E- Procurement solution	Last date / time of receipt of tender through E- Procurement solution					
1	Providing new water connections including water meter in ward No —E-52 in AC-68	48,45,582.00	10-05-2022 2022_DJB_221975_1	21-05-2022 2:10 PM					
2	Providing new water connections including . water meter in ward No —E-53 in AC-68	48,54,947.00	10-05-2022 2022_DJB_221975_2	21-05-2022 2:10 PM					
3	Providing new water connections including water meter in ward No —E-54 in AC-68	48,36,216.00	10-05-2022 2022_DJB_221975_3	21-05-2022 2:10 PM					
4	Providing new water connections including water meter in ward No —E-55 in AC-68	48,40,899.00	10-05-2022 2022_DJB_221975_4	21-05-2022 2:10 PM					
5	Replacement of old damaged 350 mm dia P.S.C water Main at New Seemapuri in NE-I (AC-63)	51,86,424.00	10-05-2022 2022_DJB_221975_5	21-05-2022 2:10 PM					

Further details in this regards can be seen at https://delhi.govtprocurement.com ISSUED BY P.R.O. (WATER)

V.K CHAUHAN Advt. No. J.S.V. 97 (2022-23) Ex. ENGINEER (T)-2

"STOP CORONA; Wear Mask, Follow Physical Distancing, Maintain Hand Hygiene"

P#LYMED

POLY MEDICURE LIMITED Regd Off: - 232-B, Third Floor, Okhla Industrial

Estate, Phase-III, New Delhi-110020 CIN: L40300DL1995PLC066923 Tel: 011-33550700, Fax: 011-26321894 Email: investorcare@polymedicure.com Website: www.polymedicure.com

Notice is hereby given that pursuant to provisions of Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Meeting of the Board of Directors of the Company will be held on

Tuesday, the 24th May, 2022 inter alia To consider and approve the Audited Financial Results (Consolidated &

Standalone) of the Company for the financial year ended on 31st March, 2022. To consider and recommend Final Dividend, if any, on the Equity Shares of the Company for the financial year ended on 31st March, 2022.

To transact any other matter which the Board may deem fit. For Poly Medicure Limited

Avinash Chandra Place: New Delhi Date: 11.05.2022 Company Secretary

ELYSIUM INVESTMENT ADVISORS LLP THE CAPITAL, 'A' Wing, Unit-1106, BKC, MUMBAI-400051 LLPIN - AAB-2995 Tel No.(022) 6742 3808-12 Fax No.(022) 67423815 Email ID - dharmendra@raayinvestments.com

Public Notice Surrender of SEBI Portfolio Manager Registration by Elysium Investments Advisors LLP

Elysium Investments Advisors LLP (EIA) is registered with SEBI as Portfolio Manager under securities & Exchange board of India (Portfolio Managers), Regulations bearing SEBI Registration No. INP000004755.

As a part of Business reorganization, EIA is surrendering the SEBI Registration under Portfolio Management Service (PMS). In View of the same, any aggrieved party may make any representation against the surrender before Firm and/or SEBI within 15 days from the date of this notice. SEBI Registration No.INP000004755

Category of Intermediary with SEBI - Portfolio Manager

Place :- Mumbai

Date :- May12, 2022

For Elysium Investments Advisors LLP Mr. Amitkumar Patni

Designated Partner

Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure

Bharat Rasayan Limited

Read. Office: 1501. Vikram Tower, Rajendra Place, New Delhi - 110008 CIN: L24119DL1989PLC036264 mail: investors.brl@bharatgroup.co.in Website; www.bharatgroup.co.in NOTICE is hereby given, pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of th

Directors of the Company is scheduled to be held on Thursday, May 26, 2022, interalia, to consider and approve the standalone & consolidated audited financial results of the Company for the quarter and year ended March 31, 2022. The said Notice may be accessed on the Company's website at

Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), that a meeting of the Board of

http://www.bharatgroup.co.in and may also be accessed on the Listed Stock Exchange website at http://www.nseindia.com. Further, the Trading Window of the Company shall remain closed from May 11, 2022 to May 28, 2022 (both days inclusive) for the specified persons in terms of Code of Conduct of the

Company to regulate, monitor and report of trading in Company's securities by insiders framed under the SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015. For BHARAT RASAYAN LIMITED

(NIKITA CHADHA)

Company Secretary

New Delhi, May 11, 2022



Leaders in Glass Packaging



SOMANY IMPRESA

GROUP COMPANY

AGI GREENPAC LIMITED (FORMERLY KNOWN AS HSIL LIMITED) Regd. Office: 2, Red Cross Place, Kolkata-700 001, Tel: 033-22487407/5668 Website: www.hsilgroup.com | Email: hsilinvestors@hsilgroup.com | CIN: L51433WB1960PLC024539









zensar An **RPG** Company

Zensar Technologies Limited

CIN No. L72200PN1963PLC012621

Registered Office: Zensar Knowledge Park, Plot # 4, MIDC, Kharadi, Off Nagar Road, Pune – 411014, Maharashtra, India Tel. No.: +91 20 6605 7500 Fax No.: +91 20 6605 7888 E-mail: investor@zensar.com | Website: www.zensar.com

Zensar reports 31.6% quarterly YoY revenue growth for Q4FY22

					Amor	unts in INR Mr	
		Quarter ended			Year Ended		
	Particulars	31-Mar-2022	31-Dec-2021	31-Mar-2021	31-Mar-2022	31-Mar-2021	
	STEP C WOMPHOUSE SHOULD	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Audited	
1	Total Income	12,261	11,266	8,829	43,815	38,068	
2	Profit before exceptional item and tax	1,796	1,263	1,221	5,741	4,820	
3	Exceptional Item (refer note 7)	55		(6)	10 25	(491	
4	Net Profit / (Loss) before tax	1,796	1,263	1,215	5,741	4,32	
5	Net Profit / (Loss) after tax (before share of non controlling interests)	1,308	924	906	4,217	3,07	
6	Total Comprehensive Income (before share of non controlling interests)	1,323	921	1,050	4,272	3,03	
7	Equity Share Capital	452	452	451	452	45	
3	Other equity (excluding Revaluation Reserve)				26,417	22,97	
9	Earnings Per Share (Face value INR. 2 each) (not annualised):				SWATSON.	10,00000	
	Before exceptional item						
	a) Basic	5.75	4.02	3.94	18.43	15.4	
	b) Diluted	5.70	4.01	3.91	18.27	15.3	
	After exceptional item	5-09503	0,000	8/98/89	2,2,000,00	232050	
	a) Basic	5.75	4.02	3.92	18.43	13.3	
	b) Diluted	5.70	4.01	3.88	18.27	13.1	

- 1 The above financial results were reviewed and recommended by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at their meeting held on 10 May 2022.
- 2 Standalone Financial Information:

on Company's assessment that these are no longer payable.

Amounts in IN						
		Year Ended				
Particulars	31-Mar-2022 3 Unaudited	31-Dec-2021 Unaudited	31-Mar-2021 Unaudited	31-Mar-2022 Audited	31-Mar-2021 Audited	
						Revenue from Operations
Profit before tax	1,490	940	978	4,303	3,732	
Net profit for the period	1,056	706	810	3,208	2,896	

- 3 M3bi India Private Limited (M3Bi India) and M3Bi LLC delivers high quality data engineering, analytics and AI/ML and advanced engineering services which would enhance Zensar's existing data engineering and digital engineering capabilities.
 - On 8 July 2021, Company acquired 100% equity stake in M3Bi India for an upfront consideration of INR 178 Mn. On 14 July 2021, Zensar Technologies Inc (wholly owned subsidiary of the Company) acquired 100% of voting interest in M3Bi LLC for an upfront consideration of USD 21.60 Mn adjusted for estimated net assets to INR 1,645 Mn (USD 22.13 Mn), further performance based deferred earnouts payable upto INR 520 Mn (USD 7 Mn) over next 36 months.
 - The excess of the purchase consideration paid over the fair value of assets including intangible assets acquired has been attributed to goodwill. Adjustment to consideration on account of working capital was due to be finalized within 120 days from the respective closing dates, which has been extended further with mutual consent. Purchase Price Allocation was adjusted provisionally, further deliberation between the parties on settlement is in progress, any change thereon would be accounted once concluded.
- The results for the quarter and year ended 31 March 2022 include the results of M3Bi India and M3Bi LLC and are therefore not comparable with results of previous periods. The term of the erstwhile Managing Director and CEO of the Company ended on 11 January 2021, however his employment at Zensar Technologies Inc. was extended till 12 February 2021 to facilitate a smooth transition. The Company, post obtaining the necessary approvals (including
- shareholder's approval), had paid and accounted for the one time additional payment of USD 2.40 Mn to the erstwhile Managing Director and CEO during the quarter ended 31 March 2021. The Board of Directors in its meeting on January 24, 2022 declared an interim dividend of INR 1.50 per equity share.
- In addition, the Board of Directors in their meeting held on May 10, 2022 have recommended a final dividend of INR 3.50 per equity share, subject to the approval of shareholders. The Group reversed contingent consideration during the quarter ended, year ended 31 March 2022 and 2021 amounting to INR 163 Mn (USD 2.13 Mn), INR 195 Mn (USD 2.56 Mn) and INR 41 Mn (USD 0.55 Mn) respectively payable on business combinations consummated in prior years based
- During the quarter ended 30 September 2020, Zensar Group classified its Third Party Maintenance ('TPM') business housed in its subsidiaries, PSI Holding Group Inc, Zensar Technologies IM Inc and Zensar Technologies IM B.V. (collectively referred to as "PSI Group" or "disposal group") as "Held for Sale" and impact pertaining to adjustment to the carrying amount and fair value less transaction cost associated to sell INR 1,105 Mn and the reversal of deferred tax liability of INR 218 Mn on account of this sale are disclosed as exceptional item. On 19 October 2020, the Company signed an agreement for sale of PSI Group for a consideration of USD 10 Mn receivable upfront (subject to

working capital adjustment) and USD 5 Mn performance based deferred earnouts. On completion of the closing conditions on 2 December 2020,

- the differential impact has been disclosed as exceptional item, including the reclassification of balance in Foreign currency translation reserve to the Consolidated Statement of Profit and Loss amounting to gain of INR 374 Mn. Adjustment to consideration which were due to be finalized 75 days after the closing date have been adjusted in quarter ended 31 March 2021, Further process of settlement of the final amount between buyer and seller as per the SPA terms is in progress and any change thereon would be accounted once the process of settlement is concluded. (a) During the quarter and year ended March 31, 2022, Zensar (South Africa) Proprietary Limited (ZSAPTY) bought back the entire shareholding of 250,001 shares held by Clusten 16 Proprietary Limited (Clusten) (including their associated parties), through execution of relevant agreements.
- The difference between the buyback consideration paid and the amount of non-controlling interest recognized till the date of buyback amounting to Rs. 144 Mn has been adjusted against reserves in the consolidated financial results. (b) The Share Subscription and Shareholders' Agreement between Zensar (Africa) Holdings Proprietary Limited (ZAHL), ZSAPTY and Clusten came to an end. As part of this Shareholders' Agreement ZAHL had entered into a call/put option to buy back the aforesaid shares at fair value as at the date of exercise of the call/put option. During the quarter ended 31 March 2022, since the aforesaid Share Subscription and Shareholders' Agreement came to an end and the call/put option was no longer exercisable, the Group reversed liability amounting to INR 239 Mn accrued
- ended March 31, 2022. Zensar Group had investment in Aquila Technology Corporation (Aquila) and Aquila was not considered as a subsidiary of the group within the

through statement of profit and loss over previous periods for the call/put option which is included in the other income for the quarter and year

- definition prescribed under Ind AS 110 and hence not consolidated by the Group. For its investments in Aquila, Group accounts for the changes in fair value through other comprehensive income. On 25 February 2021, Company signed an agreement for sale of its investment in Aquila for a consideration of USD 1.31 Mn receivable upfront (subject to working capital adjustment and novation of customer contracts) and an amount upto USD 0.60 Mn for performance based deferred earnouts. On completion of the closing conditions on 26 February 2021, the differential impact between estimated total consideration less cost to sell and carrying value of investment amounting to USD 0.38 Mn has been accounted under other comprehensive income. Further, adjustment to contingent
- 10 Zensar (South Africa) Proprietary Limited (ZSAPTY) issued 250,001 shares to Riverbend Trade & Invest 58 Proprietary Limited (Riverbend) by way of entering into Subscription and Shareholders' Agreement between ZSAPTY, Riverbend, Cloudberry Fund Manager Proprietary Limited (Cloudberry), Kapela Fund 2 and Zensar (Africa) Holdings Proprietary Limited (ZAHL). As part of the aforesaid Shareholders' Agreement, ZSAPTY and Riverbend have entered into a call/put option (exercisable after 7 years from the effective date of the aforesaid Shareholders' Agreement) which gives ZSAPTY the right to buy back and Riverbend to enforce a buyback, of the aforesaid shares at fair market value as at the date of exercise of the call/put option respectively. The fair value loss of INR 110 Mn for these call/put options for the quarter and year ended March

consideration is due to be finalized within 24 months after the closing date and adjustment if any would be accounted once concluded.

- 2022 has been included in other income in the consolidated financial results. 11 Figures for the quarter ended March 31, 2022 and March 31, 2021 are the balancing figures between audited figures in respect of the full financial
- year and published year to date figures upto the third quarter of the respective financial year. 12 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated quarterly financial results are available on stock exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on Company's website (www.zensar.com).



Mumbai

Scan this QR code to download Results for the Year ended 31st March, 2022 For and on behalf of the Board

Ajay Singh Bhutoria **CEO and Managing Director** DIN: 09013862





STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER

Sr. No.	Particulars	3 months ended 31 March 2022	Preceding 3 months ended 31 December 2021	Corresponding 3 months ended 31 March 2021	Year ended 31 March 2022	Year ended 31 March 2021
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total income from operations	710.69	638.75	633.21	2,311.83	1,852.59
2	Net profit from ordinary activities before tax	89.86	45.17	56.69	198.78	114.82
3	Net profit from ordinary activities after tax	62.85	28.48	33.02	128.55	88.07
4	Net profit for the period after tax (after extraordinary items)	127.59	28.48	33.02	193.29	88.07
5	Other comprehensive income/(expenditure)(net of tax)	7.01	0.17	(0.10)	7.51	(0.56)
6	Total comprehensive income	134.60	28.65	32.92	200.80	87.50
7	Equity share capital	12.94	12.94	12.94	12.94	12.94
8	Reserves (excluding revaluation reserve/business reconstruction reserve) as shown in the audited balance sheet of the previous year	39		823	1,128.50	953.58
9	Earning per share (before extraordinary items) (Continuing Operations)				207	
	(of ₹ 2/- each) (not annualized)				YACOTE .	
	(a) Basic (₹)	5.87	4.52	5.30	17.99	17.74
	(b) Diluted (₹)	5.87	4.52	5.30	17.99	17.74
10	Earning per share (after extraordinary items) (Discontinued Operations)					
	(of ₹ 2/- each) (not annualized)					
	(a) Basic (₹)	13.85	(0.12)	(0.20)	11.89	(4.13)
	(b) Diluted (₹)	13.85	(0.12)	(0.20)	11.89	(4.13)

(1) The Audit Committee has reviewed these results and the Board of Directors have approved the above results and its release at their respective meetings held on 11 May 2022.

(2) The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and year ended 31 March 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the quarter and year ended 31 March 2022 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website "www.hsilgroup.com".

Place: Gurugram Date: 11 May 2022

Sandip Somany Vice Chairman and Managing Director



National Highways Authority of India

(Ministry of Road Transport and Highways) G-5 & 6, Sector-10, Dwarka, New Delhi-110075

Unaudited Financial Results for quarter and year ended 31st March 2022 Rs. in Lakhs

(As per SEBI circular no. SEBI/HO/DDHS/CIR/2021/637 dated Oct. 05, 2021)

Year ended Quarter ended S. **Particulars** 31° March, 31" March, 31st March, 31" March, No. 2022 2021 2022 2021 Unaudited Unaudited Unaudited Unaudited Total income from Operations NA NA Net Profit/(Loss) for the period (before prior period, Tax, (19,781.06) (54,789.08)(46,726.31)NA Exceptional and or Extraordinary Items) Net Profit/(Loss) for the period before Tax (after NA (58,543.04)(49,790.21)(20,547.93)Exceptional and or Extraordinary Items) Net Profit/(Loss) for the period after tax (after (20,547.93)NA (58,543.04)(49,790.21) Exceptional and or Extraordinary Items) Total Comprehensive Income for the period (comprising (20,547.93)NA (58,543.04)(49,790.21)Profit/Loss for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)* 33,673,075,59 33.673.075.59 2.61.11.353.19 Paid up Equity Share Capital NA (Shareholders' Fund)*** Reserves (excluding Revaluation Reserve) Net worth (6-7) 33,673,075.59 NA 33.673.075.59 2,61,11,353.19 34,838,500.54 34,838,500.54 3,07,16,261.17 Paid up Debt Capital/Outstanding Debt NA 10. Outstanding Redeemable Preference Shares Debt Equity Ratio ** 1.03 NA 1.03 1.18 12. Earnings per share (of Rs. /- each) (for continuing NA NA and discontinued operations)- Basic 2. Diluted 13. Capital Redemption Reserve 14. Debenture Redemption Reserve Debt Service Coverage Ratio NA NA NA NA NA NA NA Interest Service Coverage Ratio

*Expenses are capitalized as per accounting policy of the Authority

Date: 11.05.2022

Place: New Delhi

Debt Equity Ratio= Debt Outstanding / Shareholders' Fund** ***Authority is holding Assets on behalf of Government of India, therefore has no income from operations.

****Shareholder's Fund = Capital Base, Cess Fund, Additional Budgetary Support, Net of Plough Back of Toll Remittance after deducting maintenance expenses of Toll Plazas and Reserve & Surplus/ Debit Balance of Profit & Loss A/C.

The above is an extract of the detailed format of quarterly / annual financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the LODR Regulations. The full format of the quarterly/annual financial results are available on the websites (www.bseindia.com and www.nse.india.com) of the Bombay Stock Exchange and National Stock Exchange and the National Highways Authority of India (https://nhai.gov.in).

For the other line items referred in regulation 52 (4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to Bombay Stock Exchange and National Stock Exchange and can be accessed on the websites (www.bseindia.com and www.nse.india.com).

During the period, there is no change in the accounting policies of the Authority. NHAI is constituted by an Act of Parliament for development, maintenance & management of National Highways. NHAI is an "Executing Agency" of Government of India and therefore does not have its own income or expenses.

Entire capital of the Authority is provided by Government of India and the capital is not divided into shares. Highway projects are shown as Assets held on behalf of Government of India (Completed and Ongoing).

Audit of the accounts of the Authority is carried out by the C&AG on annual basis. Annual financials 2020-21 are under audit.

The figures for the previous period have been regrouped/ rearranged wherever necessary to make them comparative. As the Authority was not required to prepare quarterly financial statement under the pre-amended LODR 2015, therefore figures

related to corresponding quarter ended 31st March 2021 are not available. NHAI does not have its own source of income; however, during the 4th Quarter 2021-22 and during the year 2021-22 NHAI has generated an income of Rs. 12.54 crores and Rs. 32.87 crore respectively mainly through sale of tender documents.

Depreciation on Fixed Assets (except in case of disposal of asset) and provisions are year-end exercise and have accordingly been

Figures for the guarter and year ended 31" March, 2022 have been subjected to "Limited Review" by a Chartered Accountant Firm and

approved by Board of Authority through circulation. As on 31st March, 2022, no investor complaint is pending. The credit rating of NHAI assigned at the time of issue has not been downgraded. NHAI has not defaulted in payment of interest for non-convertible debt securities and loans etc. Also, the properties charged are adequate in discharging the due repayment to debenture holders i.e. interest and redemption amount.

m) During the year NHAI has collected Rs.14002.67 crore as toll revenue and deposited Rs.13,962.84 crore into CFI. As on 31" March 2021, there is a contingent liability of Rs.92,143.79 crore and USD 71,205.00 in Arbitration and Rs. 6,102.36 crore in Court Cases. NHAI on the other hand has claimed Rs. 40,828.11 crore in Arbitration and Rs. 14,491.83 crore in Court Cases respectively. Figures as on 31st March 2022 is under compilation.

> For and on behalf of the Board of the Authority Sd/-Chairperson Member (Finance)

BUILDING A NATION, NOT JUST ROADS



Date: 10" May, 2022